



# महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ५, अंक १७ ]

मंगळवार, मार्च १२, २०१९/फाल्गुन २१, शके १९४०

[पृष्ठ ५, किंमत : रुपये १८.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

## भाग एक-अ—नागपूर विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४४.

आयुक्त, नागपूर महानगरपालिका, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार फेरबदल.

क्रमांक मनपाना-नरवि-२०१२-२०१९.—

ज्याअर्थी, नागपूर शहराची सुधारित विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१(१) अन्वये शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्रमांक टीपीएस-२४९६-२६४३-प्र.क्र. ३००(अ)-९७-नवि-९, दिनांक ७ जानेवारी २००० अन्वये भागशः मंजूर झाली असून ती दिनांक १ मार्च, २००० पासून अंमलात आली आहे. तसेच वगळलेल्या भागाची विकास योजना शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्रमांक टीपीएस-२४००-१६२८-सी.आर. -२००-२०००-नवि-९, दिनांक १० सप्टेंबर, २००१ अन्वये मंजूर झाली असून ती दिनांक २१ सप्टेंबर, २००१ पासून अंमलात आलेली आहे. तसेच शासनाचे नगर विकास विभागाचे अधिसूचना क्रमांक टीपीएस-२४०१-८८५-प्र.क्र.-७६-नवि-९, दिनांक २७ फेब्रुवारी, २००२ अन्वये नागपूर सुधार प्रन्यासच्या क्षेत्रांतर्गत सात योजनांचे क्षेत्र वगळून उर्वरीत नागपूर शहराकरीता नागपूर महानगरपालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित केलेले आहे.

आणि ज्याअर्थी, नागपूर महानगरपालिका हद्दीतील मौजा नारी, खसरा क्रमांक ६३, ६४/१-२ व ६५/१-२ येथील विश्राम नगर (कल्पना नगर) ले-आऊट मधील “प्राथमिक शाळा” याकरीता दर्शविलेली व विकास योजना आराखड्यात नामनिर्देशित केलेल्या जागेचे नामाभिधान बदलवून उक्त जागा ‘उद्यान’ विकास करण्यास्तव आरक्षित करण्यास्तव महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल करण्याचे ठरविलेले आहे व यास्तव नागपूर महानगरपालिकेने ठराव क्रमांक ३४५, दिनांक २९ जानेवारी, २०१९ नुसार उपरोक्त फेरबदलाची कार्यवाही करण्यास मंजूरी प्रदान केली आहे.

त्याअर्थी, आता, उपरोक्त फेरबदल दर्शविणारा नागपूर शहराच्या सुधारीत विकास योजनेचा भाग नकाशा महानगरपालिकेच्या नगर रचना विभाग, श्री. छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, 'बी' व 'सी' विंग, तिसरा माळ, महानगरपालिका मार्ग, सिव्हील लाईन्स, नागपूर-४४०००१ या ठिकाणी कामकाजाचे सर्व दिवशी कार्यालयीन कामकाजाचे वेळेत जनतेच्या निरीक्षणासाठी खुला ठेवण्यात आला आहे. तरी नागरिकांना सुचित करण्यात येते की, ही सूचना प्रकाशीत झाल्याचे तारखेपासून एक महिन्याचे कालावधीत विकास योजनेतील उपरोक्त फेरबदलाच्या संबंधात ज्या सुचना किंवा हरकती महानगरपालिकेकडे प्राप्त होतील त्यावर महानगरपालिकेकडून सुनावणी देण्यात येईल. तदनंतर फेरबदलाचा प्रस्तुत प्रस्ताव शासनाकडे मंजूरीसाठी सादर करण्यात येईल.

नागपूर :  
दिनांक ६ मार्च २०१९.

अभिजीत बांगर,  
आयुक्त,  
नागपूर महानगरपालिका, नागपूर.

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४५.

BY COMMISSIONER NAGPUR MUNICIPAL CORPORATION

Modification under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

No. NMC-TPD-2092-2019.—

Whereas, the Revised Development Plan of Nagpur City prepared under the provisions of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, Section 31 (1) has been partially sanctioned by the Govt. vide Urban Development Department Notification No. TPS-2496-2643-CR-300(a)-97-UD-9, dated 7<sup>th</sup> January, 2000 and came into force from 1<sup>st</sup> March, 2000. Excluded part of Development Plan has been sanctioned vide Government Notification No. TPS-2400-1628-CR-200-2000-UD-9, dated 10<sup>th</sup> September, 2001 and came into force from dated 21<sup>st</sup> September, 2001. Also Nagpur Municipal Corporation has been declared as the 'Planning Authority' for Nagpur City except the areas covered under seven scheme vide Govt. Notification No. TPS-2401-855-CR-76-UD-9, dated 27<sup>th</sup> February, 2002.

And, Whereas, in the said Revised Sanctioned Development Plan, the Municipal Corporation is desirous of making some modification u/s 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 as detailed below :—

In the Sanctioned Development Plan of Nagpur land bearing Khasara No. 63, 64/1-2 & 65/1-2, of Mouza Nari within Nagpur Municipal Corporation Limit is designated as "Primary School". This land is necessary for Public use and Nagpur Municipal Corporation is desirous to acquire. The land for Public use Hence, as per Section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, Nagpur Municipal Corporation has decided to modify the land use of the land bearing Khasara No. 63, 64/1-2 & 65/1-2, of Mouza Nari from 'Primary School' to 'Garden'.

Now, therefore, the Nagpur Municipal Corporation has passed the resolution vide Resolution No. 345, dated 29<sup>th</sup> January, 2019 to make the aforesaid modification.

The part plan of Development Plan of Nagpur City showing the aforesaid modification are kept open at the office of the Town Planning Deptt., Wing 'B' & 'C'. Third Floor, Shri Chhatrapati Shivaji Maharaj Administrative Building Mahapalika Marg. Civil Line, Nagpur 440001, Nagpur Municipal Corporation, for inspection by public during office hours on all working days. The suggestions and objections which may be received to Municipal Corporation in respect of the said modification to the Development Plan within a period of one month from the date of publication of this notice, will be heard by the Municipal Commissioner before submitting the said modification proposal to the State Government for sanction.

Nagpur :  
Dated the 6<sup>th</sup> March 2019.

ABHIJIT BANGAR,  
Commissioner,  
Nagpur Municipal Corporation, Nagpur.

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४६.

**आयुक्त, नागपूर महानगरपालिका, यांजकडून**  
**महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार फेरबदल.**

क्रमांक मनपाना-नरवि-२०९३-२०१९.—

ज्याअर्थी, नागपूर शहराची सुधारित विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१(१) अन्वये शासन, अधिसूचना नगर विकास विभाग क्रमांक टिपीएस-२४९६-२६४३-प्र.क्र. ३००(अ)-९७-नवि-९, दिनांक ७ जानेवारी २००० अन्वये भागशः मंजूर झाली असून ती दिनांक १ मार्च, २००० पासून अंमलात आली आहे. तसेच वगळलेल्या भागाची विकास योजना शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्रमांक टिपीएस-२४००-१६८४-सी.आर. -२००-२०००-नवि-९, दिनांक १० सप्टेंबर, २००१ अन्वये मंजूर झाली असून ती दिनांक २१ सप्टेंबर, २००१ पासून अंमलात आली आहे. तसेच शासनाचे नगर विकास विभागाचे अधिसूचना क्रमांक २४०१-८८५-प्र.क्र.-७६-नवि-९, दिनांक २७ फेब्रुवारी, २००२ अन्वये नागपूर सुधार प्रन्यासच्या क्षेत्रांतर्गत सात योजनांचे क्षेत्र वगळून उर्वरीत नागपूर शहराकरीता नागपूर महानगरपालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित केलेले आहे.

आणि ज्याअर्थी, नागपूर महानगरपालिका हद्दीतील मौजा जरीपटका येथील रमेश ममतानी चौक ते बारा खोली चौक या दरम्यान असलेल्या विद्यमान १८.०० मी. रुंद रस्त्याची रुंदी ही मंजूर विकास योजना आराखड्यात दर्शविल्यानुसार २४.०० मी. ऐवजी १८.०० मी. दर्शविण्याकरीता महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल करण्याचे ठरविलेले आहे व यास्तव नागपूर महानगरपालिकेने ठराव क्रमांक ३४४, दिनांक २९ जानेवारी, २०१९ नुसार उपरोक्त फेरबदलाची कार्यवाही करण्यास मंजूरी प्रदान केली आहे.

त्याअर्थी, आता, उपरोक्त फेरबदल दर्शविणारा नागपूर शहराच्या सुधारीत विकास योजनेचा भाग नकाशा महानगरपालिकेच्या नगर रचना विभाग, श्री. छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, 'बी' व 'सी' विंग, तिसरा माळा, महानगरपालिका मार्ग, सिव्हील लाईन्स, नागपूर-४४०००१ या ठिकाणी कामकाजाचे सर्व दिवशी कार्यालयीन कामकाजाचे वेळेत जनतेच्या निरीक्षणासाठी खुला ठेवण्यात आला आहे. तरी नागरिकांना सुचित करण्यात येते की, ही सूचना प्रकाशीत झाल्याचे तारखेपासून एक महिन्याचे कालावधीत विकास योजनेतील उपरोक्त फेरबदलाच्या संबंधात ज्या सुचना किंवा हरकती महानगरपालिकेकडे प्राप्त होतील त्यावर महानगरपालिकेकडून सुनावणी देण्यात येईल. तद्नंतर फेरबदलाचा प्रस्तुत प्रस्ताव शासनाकडे मंजूरीसाठी सादर करण्यात येईल.

**अभिजीत बांगर,**

आयुक्त,

नागपूर महानगरपालिका, नागपूर.

नागपूर :

दिनांक ६ मार्च २०१९.

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४७.

**BY COMMISSIONER NAGPUR MUNICIPAL CORPORATION**

Modification under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

No. NMC-TPD-2093-2019.—

Whereas, the Revised Development Plan of Nagpur City prepared under the provisions of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, Section 31 (I) has been partially sanctioned by the Govt. vide Urban Development Department Notification No. TPS-2496-2643-CR-300(a)-97-UD-9, dated 7<sup>th</sup> January, 2000 and came into force from 1<sup>st</sup> March, 2000. Excluded part of Development Plan has been sanctioned vide Government Notification No. TPS-2400-1628-CR-200-2000-UD-9, dated 10<sup>th</sup> September, 2001 and came into force from dated 21<sup>st</sup> September, 2001. Also Nagpur Municipal Corporation has been declared as the 'Planning Authority' for Nagpur City except the areas covered under seven scheme vide Govt. Notification No. TPS-2401-855-CR-76-UD-9, dated 27<sup>th</sup> February, 2002.

And, Whereas, in the said Revised Sanctioned Development Plan, the Municipal Corporation is desirous of making some modification u/s 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 as detailed below :—

In the Sanctioned Development Plan of Nagpur City the 24.00 mtr. wide D.P. road is proposed between Itarsi Railway Over Bridge to Barakholi T-Point for Mouza Jaripatka. In the said 24.00 mtr. wide D.P. road is required to be reduced to 18.00 mtr. wide D.P. road from Ramesh Mamtani Sq. to Barakholi T-Point as per existing road development on Site.

And, whereas, as per Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, Nagpur Municipal Corporation has decided to modify 24.00 mtr. wide D.P. road by reduce the width of road upto 18.00 mtr. wide D.P. road from Ramesh Mamtani Sq. to Barakholi T-Point for Mouza Jaripatka and for this Nagpur Municipal Corporation has passed the Resolution No. 344, dated 29<sup>th</sup> January, 2019 to make the aforesaid modification.

Now, therefore, the part plan of Development Plan of Nagpur City showing the aforesaid modification are kept open at the office of the Town Planning Deptt., Wing B & C. Third Floor, Shri Chhatrapati Shivaji Maharaj Administrative Building, Mahapalika Marg., Civil Line, Nagpur 440001, Nagpur Municipal Corporation, for inspection by public during office hours on all working days. The suggestions and objections which may be received to Municipal Corporation in respect of the said modification to the Development Plan within a period of one month from the date of publication of this notice, will be heard by the Municipal Commissioner before submitting the said modification proposal to the State Government for sanction.

Nagpur :  
Dated the 6th March 2019.

ABHIJIT BANGAR,  
Commissioner,  
Nagpur Municipal Corporation, Nagpur.

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४८.

### आयुक्त, नागपूर महानगरपालिका, यांजकडून

#### महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार फेरबदल.

क्रमांक मनपाना-नरवि-२०१४-२०१९.—

ज्याअर्थी, नागपूर शहराची सुधारित विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१(१) अन्वये शासन, अधिसूचना नगर विकास विभाग क्रमांक टीपीएस-२४९६-२६४३-प्र.क्र. ३००(अ)-९७-नवि-९, दिनांक ७ जानेवारी २००० अन्वये भागशः मंजूर झाली असून ती दिनांक १ मार्च, २००० पासून अंमलात आली आहे. तसेच वगळलेल्या भागाची विकास योजना शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्रमांक टीपीएस-२४००-१६२८-सी.आर. -२००-२०००-नवि-९, दिनांक १० सप्टेंबर, २००१ अन्वये मंजूर झाली असून ती दिनांक २१ सप्टेंबर, २००१ पासून अंमलात आली आहे. तसेच शासनाचे नगर विकास विभागाचे अधिसूचना क्रमांक टीपीएस-२४०१-८८५-प्र.क्र.-७६-नवि-९, दिनांक २७ फेब्रुवारी, २००२ अन्वये नागपूर सुधार प्रण्यासच्या क्षेत्रांतर्गत सात योजनांचे क्षेत्र वगळून उर्वरीत नागपूर शहराकरीता नागपूर महानगरपालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित केलेले आहे.

आणि ज्याअर्थी, नागपूर महानगरपालिका हद्दीतील मौजा नागपूर येथील जुना बगडगंज ते ग्रेट नागरोडला जोडणा-या रस्त्याची रुंदी ही मंजूर विकास योजना आराखड्यात दर्शविल्यानुसार २४.०० मी. ऐवजी १९.०० मी. करून विकास योजना आराखड्यात दर्शविणेकरीता महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल करण्याचे ठरविलेले आहे व यास्तव नागपूर महानगरपालिकेने ठराव क्रमांक ३४३, दिनांक २९ जानेवारी, २०१९ नुसार उपरोक्त फेरबदलाची कार्यवाही करण्यास मंजूरी प्रदान केली आहे.

त्याअर्थी, आता, उपरोक्त फेरबदल दर्शविणारा नागपूर शहराच्या सुधारीत विकास योजनेचा भाग नकाशा महानगरपालिकेच्या नगर रचना विभाग, श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, बी व सी विंग, तिसरा माळा, महानगरपालिका मार्ग, सिव्हील लाईन्स, नागपूर-४४०००१ या ठिकाणी कामकाजाचे सर्व दिवशी कार्यालयीन कामकाजाचे वेळेत जनतेच्या निरीक्षणासाठी खुला ठेवण्यात आला आहे. तरी नागरिकांना सुचित

करण्यात येते की, ही सूचना प्रकाशीत झाल्याचे तारखेपासून एक महिन्याचे कालावधीत विकास योजनेतील उपरोक्त फेरबदलाच्या संबंधात ज्या सुचना किंवा हरकती महानगरपालिकेकडे प्राप्त होतील त्यावर महानगरपालिकेकडून सुनावणी देण्यात येईल. तद्नंतर फेरबदलाचा प्रस्तुत प्रस्ताव शासनाकडे मंजूरीसाठी सादर करण्यात येईल.

नागपूर :  
दिनांक ६ मार्च २०१९.

अभिजीत बांगर,  
आयुक्त,  
नागपूर महानगरपालिका, नागपूर.

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४९.

### BY COMMISSIONER NAGPUR MUNICIPAL CORPORATION

Modification under section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

No. NMC-TPD-2094-2019.—

Whereas, the Revised Development Plan of Nagpur City prepared under the provisions of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, Section 31 (I) has been partially sanctioned by the Govt. *vide* Urban Development Department Notification No. TPS-2496-2643-CR-300(a)-97-UD-9, dated 7<sup>th</sup> January, 2000 and came into force from 1<sup>st</sup> March, 2000. Excluded part of Development Plan has been sanctioned *vide* Government Notification No. TPS-2400-1628-CR-200-2000-UD-9, dated 10<sup>th</sup> September, 2001 and came into force from dated 21<sup>st</sup> September, 2001. Also Nagpur Municipal Corporation has been declared as the 'Planning Authority' for Nagpur City except the areas covered under seven scheme *vide* Govt. Notification No. TPS-2401-855-CR-76-UD-9, dated 27<sup>th</sup> February, 2002.

And, Whereas, in the said Revised Sanctioned Development Plan, the Municipal Corporation is desirous of making some modification u/s 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 as detailed below :—

In the Sanctioned Development Plan of Nagpur City the 24.00 mtr. wide D.P. road is proposed between Old Bagadganj to Great Nag road for Mouza Nagpur said 24.00 mtr. wide D.P. road is required to be reduced to 9.00 mtr.

And whereas, as per Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, Nagpur Municipal Corporation has decided to modify 24.00 mtr. wide D.P. road into 9.00 mtr. from Old Bagadganj to Great Nag Road for Mouza Nagpur, Nagpur Municipal Corporation has passed the Resolution No. 343, dated 29th January, 2019 to make the aforesaid modification.

Now, therefore, the part plan of Development Plan of Nagpur City showing the aforesaid modification are kept open at the office of the Town Planning Deptt., Wing B & C. Third Floor, Shri Chhatrapati Shivaji Maharaj Administrative Building, Mahapalika Marg., Civil Line, Nagpur 440001, Nagpur Municipal Corporation, for inspection by public during office hours on all working days. The suggestions and objections which may be received to Municipal Corporation in respect of the said modification to the Development Plan within a period of one month from the date of publication of this notice, will be heard by the Municipal Commissioner before submitting the said modification proposal to the State Government for sanction.

Nagpur :  
Dated the 6th March 2019.

ABHIJIT BANGAR,  
Commissioner,  
Nagpur Municipal Corporation, Nagpur.

ना.-एक-अ-१ (३९८६).